

प्रमुख वस्तुस्थितीचे वर्णन

भाग 1 (व्याज दर आणि फी/ शुल्क)

Customer Name-

Date-

Customer Id-

Validity - From _____ to _____

1	कर्ज खाते क्रमांक		कर्जाचा प्रकार	मुदत ठेवीवर ओव्हर ड्राफ्ट
2	कर्जाची मंजूर रक्कम (रुपयांमध्ये)			
3	वितरणाचा तक्ता (i)टप्प्यांमध्ये किंवा 100% अपक्रंटमध्ये वितरण (ii)जर टप्प्यानुसार असेल तर संबंधित तपशील असलेल्या कर्ज कराराचे कलम लिहा		100% अपक्रंट	
4	कर्जाची मुदत (वर्ष/महिना/ दिवस)			
5	हप्त्यांचा तपशील			
	हप्त्याचे प्रकार	ईपीआयचे क्रमांक	ईपीआय	मंजुरीनंतर, परतफेडीची सुरुवात
	लागू नाही	लागू नाही	लागू नाही	लागू नाही
6	व्याज दर (%) आणि प्रकार (फिक्स्ड किंवा फ्लोटिंग अथवा हायब्रीड)		फ्लोटिंग	
7	फ्लोटिंग दर किंवा व्याज असेल तर अतिरिक्त माहिती			
	रेफरन्स बेंचमार्क	बेंचमार्क दर (%) (बी)	विस्तार(%) (एस)	अंतिम दर (%) आर = (बी) + (एस)
				रिसेट कालावधी 2 (महिने)
				रेफरन्स बेंचमार्कमधील बदलाचा परिणाम (25 bps साठी 'R' मध्ये बदल, 3 मध्ये बदल)
				बी एस ईपीआय (रु) ईपीआय ची संख्या
				एफडीच्या नूतनीकरणावर लागू नाही लागू नाही लागू नाही
8	फी/शुल्क 4			
		आरई (ए) ला देय	आरई (बी) द्वारे तृतीय पक्षाला देय	
		एकदा/ संचयी	लागू असल्यानुसार रक्कम (रुपयांमध्ये) किंवा टक्के (%)5	एकदा/ संचयी
				लागू असल्यानुसार रक्कम (रुपयांमध्ये) किंवा टक्के (%)5
(i)	प्रक्रिया शुल्क	नाही	नाही	नाही
(ii)	विम्याचं शुल्क	नाही	नाही	नाही
(iii)	मूल्यांकन फी	नाही	नाही	नाही
(iv)	इतर कोणतेही (कृपया स्पष्ट करा)	नाही	नाही	नाही
9	वार्षिक टक्क्यांचा दर (APR) (%)			
10	आकस्मिक शुल्कांचा तपशील (रुपयांमध्ये किंवा % मध्ये, लागू असल्यानुसार)			
(i)	पेमेंट द्यायला विलंब झाल्यावर, असेल तर, दंडात्मक शुल्क			नाही
(ii)	इतर दंडात्मक शुल्क, असेल तर			नाही
(iii)	मुदतीआधी समाप्त केल्याचं शुल्क, लागू असेल तर			नाही

(iv)	कर्ज फ्लोटिंग ते फिक्स्ड किंवा त्याच्या उलट केल्यावर शुल्क	नाही
(v)	इतर कोणतही शुल्क (कृपया स्पष्ट करा)	जास्त काढलेल्या रकमेवर दरसाल 18%

भाग 2 (इतर गुणात्मक माहिती)

1	रिकव्हरी एजंटच्या सहभागाशी संबंधित कर्ज कराराचे कलम	लागू नाही	
2	कर्ज कराराचे कलम जे तक्रार निवारण यंत्रणेचा तपशील देते	पद: तक्रार निवारण अधिकारी नाव: श्री. कन्नन रामासेशन पता: तक्रार निवारण कक्ष, एचडीएफसी बँक लिमिटेड, १ ला मजला, एम्पायर प्लाझा-१, लाल बहादूर शास्त्री मार्ग, चंदन नगर, विक्रोळी पश्चिम, मुंबई - 400083.	
3	नोडल तक्रार निवारण अधिकाऱ्याचा फोन नंबर आणि ईमेल आयडी	टोल फ्री नंबर : 18002664060 ईमेल: grievance.redressal@hdfcbank.com उपलब्धता: सोमवार ते शनिवार 18002664060 वर सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 कृपया नोंद घ्या की ही सुविधा २ व्या आणि ४ थ्या शनिवारी, सर्व रविवारी आणि बँक सुट्टीच्या दिवशी उपलब्ध नाही.	
4	कर्ज असो, किंवा भविष्यात कदाचित, इतर REs किंवा सिक्युरिटीयझेशनच्या अधीन असेल (होय/नाही)	लागू नाही	
5	सहयोगी कर्ज देण्याच्या व्यवस्थेअंतर्गत कर्ज देण्याच्या बाबतीत (उदा. सह-कर्ज/आउटसोर्सिंग), खालील अतिरिक्त तपशील सादर केले जाऊ शकतात:		
	मूळ आरईचे नाव, त्याच्या निधीच्या प्रमाणासह	भागीदार आरईचे नाव त्याच्या निधीच्या प्रमाणासह	मिश्रित व्याज दर
	लागू नाही	लागू नाही	लागू नाही
6	डिजिटल कर्जाच्या बाबतीत, खालील विशिष्ट प्रकटीकरण दिले जाऊ शकतात:		
i)	आरईच्या बोर्डाने मंजूर केलेल्या पॉलिसीनुसार क्लिंग ऑफ/लूक-अप कालावधी, ज्या दरम्यान कर्जदाराला कर्जाच्या प्रीपेमेंटवर कोणताही दंड आकारला जाणार नाही.	कर्जाच्या कालावधीत ओव्हरड्राफ्ट कोणत्याही वेळी दंडाशिवाय बंद केला जाऊ शकतो	
ii)	एलएसपीचे तपशील रिकव्हरी एजंट म्हणून काम करत आहेत आणि कर्जदाराशी संपर्क साधण्यासाठी अधिकृत आहेत	लागू नाही	

APR ची गणना करण्यासाठी स्पष्टीकरण

अनुक्रम	मापदंड	तपशील
1	कर्जाची मंजूर केलेली रक्कम (रुपयांमध्ये) (KFS टेम्पलेटचा अनु. 2 -भाग 1)	
2	कर्जाची मुदत (वर्ष/महिना/ दिवसांमध्ये) (KFS टेम्पलेटचा अनु. 4 -भाग 1)	
a)	मुददलाच्या पेमेंटसाठी हप्त्यांची संख्या, नॉन इक्वेटेड मुदतीचे कर्ज असेल तर.	लागू नाही
b)	प्रत्येक EPI (रुपयांमध्ये) चा प्रकार आणि EPI ची संख्या (उदाहरणार्थ: मासिक हप्ता असेल तर ईएमआयची संख्या) (KFS टेम्पलेटचा अनु. 5 -भाग 1)	लागू नाही
c)	भांडवली व्याजाच्या पेमेंटसाठी हप्त्यांची संख्या, जर असेल तर.	लागू नाही
d)	मंजूर झाल्यानंतर, परतफेडीची सुरुवात (KFS टेम्पलेटचा अनु. 5 -भाग 1)	लागू नाही
3	व्याज दराचा प्रकार (फिक्स्ड किंवा फ्लोटिंग अथवा हायब्रीड) (KFS टेम्पलेटचा अनु. 6 -भाग 1)	फ्लोटिंग
4	व्याज दर (KFS टेम्पलेटचा अनु. 7 -भाग 1)	
5	कर्जाच्या संपूर्ण कालावधीत मंजूरीच्या तारखेला प्रचलित दरानुसार एकूण व्याजाची रक्कम (रुपयांमध्ये)	लागू नाही
6	फी/ देय शुल्क 8 (रुपयांमध्ये)	नाही
A	RE ला देय (KFS टेम्पलेटचा अनु. 8A -भाग 1)	नाही
B	RE द्वारे तृतीय पक्षाला देय (KFS टेम्पलेटचा अनु. 8B -भाग 1)	नाही
7	वितरणाची एकूण रक्कम (1-6) (रुपयांमध्ये)	नाही
8	कर्जदाराने भरायची एकूण रक्कम (1आणि 5 ची बेरीज) (रुपयांमध्ये)	नाही
9	वार्षिक टक्केवारी दर- प्रभावी वार्षिक व्याज दर (टक्केवारीत) 10 (KFS टेम्पलेटचा अनु. 9 -भाग 1)	
10	अटी व शर्तीनुसार वितरणाचे वेळापत्रक	लागू नाही
11	हप्ता आणि व्याज भरण्याची देय तारीख	लागू नाही

Acknowledgement Copy

हे पुष्टी करण्यासाठी आहे की मी _____ कर्जासंबंधी मुख्य तथ्य पत्रक (KFS) (वार्षिक टक्केवारी दर (APR), शुल्क आणि परतफेड वेळापत्रकासह) वाचले आहे.

कर्जाची मंजूर रक्कम (रुपयांमध्ये)	
कर्जाची मुदत (वर्ष/महिना/ दिवस)	
वार्षिक टक्क्यांचा दर (APR) (%)	
इतर कोणतही शुल्क (कृपया स्पष्ट करा)	जास्त काढलेल्या रकमेवर दरसाल 18%

मी याद्वारे पुष्टी करतो की मी त्यातील मजकूर वाचला आणि समजला आहे.

ग्राहक स्वाक्षरी - _____

Customer Name- _____

Customer Id- _____

Validity - From _____ to _____

Date - _____